

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग सुरु करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,  
शासन शुध्दीपत्रक क्र.प्राशाधो २०१४/(१८१/२०१४)/एसएम-५  
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-३२  
दिनांक : २४ मार्च, २०१५

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र.प्राशातु १११२/(२५८/२०१३) प्राशि-३ दि.१३ फेब्रुवारी, २०१३,  
२) शासन निर्णय क्र.प्राशातु १११२/(२५८/२०१३) प्राशि-३ दि.२ जुलै, २०१३,  
३) शासन निर्णय क्र.आरटीई २०१३/(२०/२०१३) प्राशि-१ दि.३१ डिसेंबर, २०१३.

### शुध्दीपत्रक :

संदर्भाधीन क्रमांक-२ येथील आदेशामधील प्रस्तावनानंतर शासन निर्णयातील परिच्छेद (ब) पुढील मजकूरापूर्वी “ब(१)” अंतर्भूत करण्यात येत आहे. तसेच परिच्छेद ब (१) नंतर पुढीलप्रमाणे परिच्छेद ब(२) समाविष्ट करण्यात येत आहे.

ब(२) - “महानगरपालिका (Municipal Corporation) क्षेत्रातील महापालिका शाळांचे व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडून देण्याबाबतचे प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांमार्फत, नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायती (Municipal Council) कटक मंडळे (Cantonment Board) क्षेत्रातील स्वतःच्या शाळांचे व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांचे इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडून देण्याबाबतचे प्रस्ताव मुख्याधिकारी/ कमांडिंग ऑफिसर यांचेमार्फत शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांनी आयुक्त शिक्षण, पुणे यांना सादर करावेत व आयुक्त शिक्षण, पुणे यांनी शासनास सादर करावेत.”

२. सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१५०३२५१२४७३५४२२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( राजेंद्र पवार )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ३) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- ४) सर्व विभागीय आयुक्त

- ५) मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद
- ६) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सर्व जिल्हा परिषदा यांचेमार्फत जिल्हयातील नगरपालिका/नगरपरिषद/कटकमंडळे
- ७) मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री यांचे कार्यालय , मंत्रालय, मुंबई
- ८) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
- ९) खाजगी सचिव, मा.मंत्री, शालेय शिक्षण, मंत्रालय, मुंबई
- १०) सर्व विधानसभा/ विधानपरिषद सदस्य
- ११) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- १२) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४) सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) शालेय शिक्षण विभागाचे सर्व कार्यासने
- १६) निवड नस्ती एस एम-५